

May 12, 2023

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor,
Plot No.2C/1, 'G' Block
Bandra – Kurla Complex
Bandra (E)
Mumbai – 400 051
Scrip Code: PRESSMN

BSE Limited
Phiroze Jeejeehoy Towers
Dalal Street
Mumbai – 400 001
Scrip Code: 509077

The Calcutta Stock Exchange Limited
7 Lyons Range
Kolkata – 700 001
Scrip Code: 26445

Dear Sir,

Sub: Matter before Hon'ble NCLT Mumbai Bench in the matter of Signpost India Limited (Transferee Company)

Re: Scheme of Arrangement between Pressman Advertising Limited (Transferor Company) and Signpost India Limited (Transferee Company) and their respective shareholders

Dear Sir,

In terms of the order dated 16th February, 2023 passed by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench in the matter of **Signpost India Limited (Transferee Company)**, please note that Signpost India Limited had filed an Affidavit of Service to their creditors as well as to the Regulatory Authorities before the Mumbai Bench on 17th March, 2023. Thereafter Signpost India Limited (Transferee Company) filed a petition before the Hon'ble NCLT Mumbai Bench. The said petition is admitted by the Hon'ble NCLT Mumbai Bench and **fixed for hearing on 15th June, 2023 at 10:30 a.m.** The Notice of hearing of the petition has been published on "Business Standard" (all editions) and Navshakti and copies of the same are attached for your ready reference.

This information is being given to you in terms of the directions that all material information in respect of Signpost India Limited (Transferee Company) be filed as per LODR provision.

Thanking you,

Yours faithfully,

**PAULAMI
MUKHERJEE**

Digitally signed by
PAULAMI
MUKHERJEE
Date: 2023.05.12
14:20:42 +05'30'

Paulami Mukherjee
Company Secretary & Compliance Officer
Membership No. A49780

Nature and Type of facility	Limit	Rate of interest	O/S as on 23-02-2023 (Exclusive of interest up to 23-02-2023)
Housing Loan	8,60,000/-	9.25%	Rs.6,31,985.45 + Interest
TOTAL			Rs.6,31,985.45(Rupees Six Lakhs Thirty one Thousand Nine Hundred Eighty Five and paisa Forty Five only) + unapplied interest and other charges if any till the date of realization

Security Agreement with Brief Description of Securities:
All that piece and Parcel of property bearing 303, 3rd floor, B- Wing, Sai Raj Apartment, Nandivili village, Kalyan-East-421301, area, 670 sq. ft., (Build Up area) bounded by: East: open space West: flat no 301 North: flat no 304 South: stairs

Personal guarantee of Mr. ANIL CHINTAMAN RAJE, S-4, Shalaka Apartment, Karve road, Dombivli East.

2) In the letter of acknowledgment of debt dated 04/01/2023 you have acknowledged your liability to the Bank to the tune of Rs. The outstanding stated above include further drawings and interest up to 23-02-2023. Other charges debited to the account are Rs.NIL

3) As you are aware, you have committed defaults in payment of interest on above loan/outstanding for the quarter ended March 2023 and thereafter. You have also defaulted in payment of instalments of term loan/demand loans which have fallen due for payment on 31-10-2022 and thereafter

4) Consequent upon the defaults committed by you, your loan account has been classified as non-performing asset on 30-01-2023. In accordance with the Reserve Bank of India directives and guidelines. In spite of our repeated requests and demands you have not repaid the overdue loans including interest thereon.

5) Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilities duly secured by various securities mentioned in para 1 above, and classification of your account as a non-performing asset, we hereby give you notice under sub-section (2) of section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and call upon you to pay in full and discharge your liabilities to the Bank aggregating Rs.6,31,985.45 (Rupees Six Lakhs Thirty one Thousand Nine Hundred Eighty Five paisa and Forty Five only) + unapplied interest and other charges if any till the date of realization, as stated in para 1 above, within 60 days from the date of this notice.

6) We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note.

7) Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para 1 above for each credit facility until payment in full.

8) We invite your attention to sub-section 13 of the said Act in terms of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prior written consent. We may add that non-compliance with the above provision contained in section 13(13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the said Act.

9) We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered by you, at any time before the date of publication of notice for public auction/inviting quotations/tender/private treaty. Please note that after publication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available.

10) Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we may have, including without limitation, the right to make further demands in respect of sums owing to us.

Yours faithfully,
Sd/-
Chief Manager & Authorised Officer.

Copy to: Mr. Anil Chintaman Raj (Guarantor)

The undersigned being the authorized Officer of Canara Bank, AGASHI branch (hereinafter referred to as "the secured creditor"), appointed under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, (hereinafter referred to as "the Act") do hereby issue this notice to you as under: That Laxman Sonba Borudkar (hereinafter referred to as "THE BORROWER") has availed credit facility/facilities stated in Schedule A hereunder and have entered into the security agreements in favour of secured creditor. While availing the said credit facilities, you have expressly undertaken to repay the loan amount/s in accordance with the terms and conditions of the above mentioned agreements.

That (hereinafter referred to as "the guarantor") has guaranteed the payment on demand of all moneys and discharge all obligations and liabilities owing or incurred to the secured creditor by the borrower for credit facilities up to the limit of with interest thereon.

You (The Person mentioned in Schedule B) are also entered in to agreements against the secured assets which are detailed in Schedule B hereunder.

However, from April 2023, the operation and conduct of the said financial assistance/ credit facilities have become irregular. The books of account maintained by the secured assets shows that the liability of the borrower towards the secured creditor as on date amounts to **Rs. 4879350.08 (RUPEES FORTY EIGHT LAKH SEVENTY NINE THOUSAND THREE HUNDRED FIFTY AND EIGHT PAISE ONLY)**, the details of which together with the future interest rate are stated in schedule C hereunder. It is further stated that the borrower/Guarantor having failed to keep up with the terms of the above said agreement in clearing the dues of the secured creditor within the time given, and have been evasive in settling the dues. The operation and conduct of the above said financial assistance/ credit facilities having come to a standstill and as a consequence of the default committed in repayment of principal debt. Installment and interest thereon, the secured creditor was constrained to classify the debt as Non-Performing Asset (NPA) as on 04/04/2023 in accordance with the directives/guidelines relating to asset classification issued by the Reserve Bank of India.

The secured creditor to through this notice brings to your attention that the borrower has failed and neglected to repay the said dues/ outstanding liabilities and hence hereby demand you under Section 13(2) of the Act, by issuing this notice to discharge in full the liabilities of the borrower as stated in Schedule C hereunder to the secured Creditor within 60 days from the date of receipt of this notice that you are also liable to pay future interest at the rate of 9.2%, 9.2% and 9.5% Per Annum together with all costs, charges, expenses and incidental expenses with respect to the proceedings undertaken by the secured creditor in recovering its dues.

Please take note of the fact that if you fail to repay to the secured creditor the aforesaid sum of **Rs. 4879350.08 (RUPEES FORTY EIGHT LAKH SEVENTY NINE THOUSAND THREE HUNDRED FIFTY AND EIGHT PAISE ONLY)** together with further interest and incidental expenses and costs as stated above in terms of this notice under Sec.13(2) of the Act, the secured creditor will exercise all or any of the rights detailed under sub-section (4) (a) and (b) of Section 13, the extract of which is given here below to convey the seriousness of this issue:

13(4)- In case the borrower/Guarantor fails to discharge liability in full within the period specified in sub section (2), the secured creditor may take recourse to one or more of the following measures to recover his secured debt, namely:

a) Take Possession of the secured assets of the Borrower/Guarantor including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset;
b) Take over the management of the business of the borrower including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset.

Provided that the right to transfer by way of lease, assignment or sale shall be exercised only where the substantial part of the business of the borrower is held as security for the debt.

Provided further that where the management of the whole of the business or part of the business is severable, the secured creditor shall take over the management of such business of the borrower which is relatable to the security for the debt.

And under other applicable provisions of the said Act.

Your attention is invited to provisions of sub section (8) of Section 13, in respect of time available, to redeem the secured assets.

You are also put on notice that in terms of Section. 13(13) the borrower/ Guarantor shall not transfer by way of sale, lease or otherwise the said secured assets detailed in Schedule B hereunder without obtaining written consent of the secured creditor. It is further brought to your notice that any contravention of this statutory injunction/restrain, as provided under the said act, is an offence and if for any reason, the secured assets are sold or leased out in the ordinary course of business, the sale proceeds or income realized shall be deposited with the secured creditor. In this regard you shall have to render proper accounts of such realization/income.

This notice of Demand is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which the secured creditor may have including further demands for the sums found due and payable by you. This is without prejudice to any other rights available to the secured creditor under the Act and/or any other law in force.

Please comply with the demand under this notice and avoid all unpleasantness. In case of non-compliance, further needful action will be resorted to, holding you liable for all costs and consequence.

Thanking You,
AUTHORISED OFFICER

SCHEDULE A
[DETAILS OF CREDIT FACILITIES/AVAILED BY THE BORROWER]

SL NO.	LOAN A/C NUMBER	NATURE OF LOAN/LIMIT	DATE OF SANCTION	AMOUNT
1	160001194737	Housing Loan	04/11/2022	RS. 27,90,000/-
2	160001196500	Housing Loan	04/11/2022	RS. 20,70,000/-
3	164002989570	Housing Loan Secure	31/12/2022	RS. 1,61,649/-

SCHEDULE B
[DETAILS OF SECURITY ASSETS]

SL NO.	MOVABLE	NAME OF THE TITLE HOLDER
1	IMMOVABLE	Mr. Laxman Sonba Borudkar

SCHEDULE C
[DETAILS OF LIABILITY AS ON DATE]

SL NO	LOAN NO	NATURE OF LOAN/LIMIT	LIABILITY WITH INTEREST AS ON DATE 06/04/2023	RATE OF INTEREST
1	160001194737	Housing Loan	RS. 27,28,226.22/-	9.2 %
2	160001196500	Housing Loan	RS. 19,87,139.86/-	9.2 %
3	164002989570	Housing Loan Secure	RS. 1,63,984/-	9.5 %

IN THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL,

MUMBAI BENCH

COMPANY SCHEME PETITION NO. 86 OF 2023

IN C.A. (CAA)/33/MB/2023

In the matter of the Companies Act, 2013;

AND

In the matter of Sections 230 to 232, Section 66 and other applicable provisions of the Companies Act read with Section 2(1B) and other applicable provisions of the Income Tax, Act, 1961 and rules framed thereunder:

AND

In the matter of Scheme of Arrangement between Pressman Advertising Limited ("Transferor Company" or "Non-Petitioner Company") having CIN L74140WB1983PLC036495 and Signpost India Limited ("Transferee Company" or "Petitioner Company") having CIN U74110MH2008PLC179120 and their respective shareholders. ('Scheme')

Signpost India Limited

a Company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 }
having its registered office at }
202, Pressman House, } ...Petitioner Company/
Santacruz Airport Terminal, } Transferee Company
Vile Parle East, Mumbai - 400099. }
CIN: U74110MH2008PLC179120 }

And

Pressman Advertising Limited
a Company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 }
having its registered office at } ...Non-Petitioner Company/
147 Block G, New Alipore } Transferor Company
Kolkata - 700053. }
CIN: L74140WB1983PLC036495 }

NOTICE OF HEARING OF PETITION

Petition under Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 for sanctioning the Scheme of Arrangement between Pressman Advertising Limited and Signpost India Limited and their respective shareholders, presented by **Signpost India Limited**, the Petitioner Company was admitted by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai on 3rd day of May 2023. The said Petition is fixed for hearing before the said Hon'ble Tribunal on Thursday, 15th June 2023 at 10.30 a.m. in the morning or soon thereafter.

ANY PERSON desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Advocates at their address mentioned hereunder, a notice of his intention, signed by him or his Advocate, with his full name and address, so as to reach the Petitioner's Advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition. Where he seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of the affidavit intended to be used in opposition to the Petition, should be filed with Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench at 44 G.D. Somani Road, MTNL Building, 4th floor, Ganesh Murti Nagar, Cuffe Parade, Mumbai - 400005 and a copy thereof served on the Petitioner's Advocate, not less than two days before the date fixed for hearing. A copy of the Petition will be furnished by the Petitioner's Advocates to any person requiring the same on payment of the prescribed charges.

Sd/-

Place : Mumbai M/S HEMANT SETHI & CO.
Date : 11/5/2023 Advocates for the Petitioner,

309 New Bake House,
Maharashtra Chamber of Commerce Lane
Kala Ghoda, Fort, Mumbai-400023.

IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE

BEFORE HON'BLE JOINT CHARITY COMMISSIONER,

GREATER MUMBAI REGION, MUMBAI.

1st Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai-400030.

PUBLIC NOTICE

Jt.CC/GMR/APPLICATION NO. 18 OF 2023

Under Section 47 of the Maharashtra Public Trusts Act, 1950. In the matter of "SEHWANI MEDICAL AID UNIT".

Registered under the Maharashtra Public Trust Act, 1950 vide P.T.R. No. E-3496 (Mumbai)

Mr. Dilip Mohan Butani
Laxmi Bhuvan, Plot No.155, Flat No. 1,
Sion East, Mumbai-400022. ... Applicant

V/s

1. Shevakram Ramchand Harisinghani
Shivshrusti, Plot No.44/A, Sion West, Mumbai-400022

2. Dr. Bikhubhai Nathubhai Desai
1, Laxmi, Bhuvan, 155, Sion East, Bombay-400022

3. Dr. (Mrs.) Duru Navin Pardamani
1, Laxmi, Bhuvan, 155, Sion East, Bombay-400022

4. Gobindram Jhamatmal Samtani,
1, Laxmi, Bhuvan, 155, Sion East, Bombay-400022

...Opponents

AND WHEREAS the above Applicants in the respective application (Exh.1) have mentioned that the trustees whose names reflected in trust deed that the Board of Trustees shall consist of 7 trustees at the time of formation. As per Clause 6, of the Trust Deed, the provision of tenure of Board of Trustees shall for their life time.

1. GHANSHAMDAS KIMATRAI SEHWANI
11/A, Mary land,
Dr. R.G. Thadani Road,
Worli, Mumbai-400018

2. SHEVAKRAM RAMCHAND HARISINGHANI
Shivshrusti, Plot No. 44/A, Sion West, Mumbai-400022

3. MOHAN DHANOMAL BUTANI
1, Laxmi, Bhuvan,
155, Sion East,
Bombay-400022

4. NANIK RAMCHAND BUTANI.
Flat No. 8, Shivneri
Building, Plot No. 73,
Shivs, Mumbai-400024

5. DR. (MRS.) DURU NAVIN PARDANANI
1, Laxmi, Bhuvan, 155,
Sion East, Bombay-400022

7. GOBINDRAM JHAMATMAL SAMTANI
1, Laxmi, Bhuvan,
155, Sion East,
Bombay-400022

AND WHEREAS, The applicant submits that, the following proposed trustees have been unanimously decided and they are desirous to work as Trustee. The names of following trustees as under:-

1. Dr. Haniraj Chulani
Mohini, 2nd Floor,
18th Road, Khar,
Mumbai-400052

2. Mr. Deepak Mohan Sehواني
46, Dr. R. G. Thadani Marg,
Worli, Sea Face, Worli,
Mumbai-400018

3. Mr. Mohan Nariandas Sehwanii 11/A, Maryland Society, 46 Dr. R. G. Thadani Marg, Worli, Sea Face, Worli, Mumbai-400018

4. Mr. Dilip Mohan Butani, Laxmi Bhuvan, Plot No. 155, Flat No. 1, Sion East, Mumbai-400022

5. M/s. Sujata Dilip Butani Laxmi Bhuvan, Plot No. 155, Flat No. 1, Sion East, Mumbai-400022

AND WHEREAS, As per the order dated 25th April, 2023 passed below Exh. 1 by the Hon'ble Joint Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai in the Application No. 18 of 2023 filed under Section 47 of the Maharashtra Public Trusts Act, 1950, the general public / person having interest in the public trust are hereby informed through this public notice that, Mr. Dilip Mohan Butani, Residing at Laxmi Bhuvan, Plot No.155, Flat No. 1, Sion East, Mumbai-400022 has filed the above referred application for appointment of trustees of Trust viz. "SEHWANI MEDICAL AID UNIT" having P.T.R. No. E-3496 (Mumbai) before the Hon'ble Joint Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai.

AND WHEREAS, the above named Applicants/their advocates are appearing before the Hon'ble Joint Charity Commissioner, Greater Mumbai Region Mumbai.

Therefore, if any Person/s having interest or is willing to become a Trustee of the said Trust, he/she or they may appear before the Hon'ble Joint Charity Commissioner Greater Mumbai Region, Mumbai, along with his or her Bio-data on or before the next date i.e. on 12th June, 2023 at 11.30 a.m. or if anybody has objection about the appointment of the aforesaid persons as trustees, he/she or they may appear before the Hon'ble Joint Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai presiding at 1st Floor, Dharmadaya Ayukta Bhavan, Office of the Joint Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai 400030 and file objection on or before the next date of hearing i.e. on 12th June, 2023 at 11.30 a.m. If none of the person appeared, it shall be treated that nobody has any objection or nobody is interested to appoint him as a trustee and the matter will be proceeded according to law and procedure.

Given under the Signature and Seal of the Hon'ble Joint Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai this 8th day of May, 2023.

Place: Mumbai
Date: 08.05.2023

Sd/-
Superintendent (J)
Public Trusts Registration Office,
Greater Mumbai Region, Mumbai.

Seal



HDFC BANK

We understand your world

HDFC Bank Limited

Regd. Office: HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013

[Corporate Identification Number-L65920MH1994PLC808618]

[e-mail: shareholder.grievances@hdfcbank.com] [Website: www.hdfcbank.com]

[Tel Nos. 022 - 39760000]

Communication to shareholders regarding deduction of tax at source on dividend

The Board of Directors of the Bank at its meeting held on April 15, 2023, recommended a dividend of ₹ 19.00 per equity share of the Bank of face value of Re. 1/- each, for the financial year ended March 31, 2023, subject to the approval of the shareholders of the Bank at its ensuing Annual General Meeting. The dividend, as recommended by the Board and if approved at the ensuing Annual General Meeting, will be paid to shareholders holding equity shares of the Bank, either in electronic or in physical form as on the record date, i.e. May 16, 2023.

Further, in terms of the provisions of the Income-tax Act, 1961, ("the Act"), as amended by the Finance Act, 2020, dividend paid or distributed by a company on or after April 1, 2020 is taxable in the hands of the shareholders. The company shall therefore be required to deduct tax at source ("TDS") at the time of payment of dividend. Deduction of TDS would depend on the residential status of the shareholders and the necessary documents submitted by them and accepted by the Bank in accordance with the applicable provisions of the Act. Accordingly, the dividend will be paid by the Bank after deducting applicable TDS, if any. Shareholders are therefore requested to furnish the necessary documents to Datamatics Business Solutions Limited ("RTA"), the Registrar and Share Transfer Agent at <https://tdsforms.datamaticsbpm.com/>. Shareholders may also visit their website at <https://www.datamaticsbpm.com/> under tab - Solutions > Registrar Transfer Agent > Quick Links to Regulators > Submission of Tax Exemption Forms to download and upload the documents as applicable before May 20, 2023. The Bank is obligated to deduct TDS based on the records available with RTA and no request will be entertained for revision of TDS return thereafter.


An email communication in this regard has also been sent on May 05, 2023 to all the shareholders having their email id registered with the Bank/Depositories explaining the applicable conditions for deduction of TDS along with links to various forms.

For HDFC Bank Limited

Sd/-
Santosh Haldankar
Company Secretary

Mumbai
May 11, 2023

Membership No. ACS 19201



Dhanlaxmi Bank

Regional Office: Ground Floor, Thirumalai House, Road No. 29, Sion East, Mumbai 400022. Phone: - 022 2402029 Corporate Office: Thirssur

NOTICE OF E-AUCTION OF GOLD JEWELLERY

Whereas the led mentioned borrowers have been issued notices to pay their outstanding amounts towards loans against gold items (loans) availed by them from Dhanlaxmi Bank Ltd (Bank). Since the borrowers have failed to repay the dues in their loans, the Bank is constrained to conduct an auction of the pledged gold items described below by way of Online Electronic Bidding (E-auction) through [HTTP://COL.D.SAMIL.IN](http://COL.D.SAMIL.IN) between 12:00(am) to 3:30 (pm) on 23rd May 2023 on "As-is-where-is" and "As-is-what-is" basis, condition without any guarantee, explicit or implied, on the purity or weight or any matter connected therewith, at the sole discretion of the Bank, for recovery of the dues of the Bank. The Bank reserves the right to remove any of the following accounts from the auction and also to change the auction date and time without any prior intimation.

SL No.	Name Borrowers	Loan Account No.	Amount Due
1	UTTAMKUMAR CHHOGALALPRAJAPATI	021156200053961	245756/-
2	UTTAMKUMAR CHHOGALALPRAJAPATI	021156200054049	119119/-

For further information with regard to weight, purity, minimum expected price, detailed terms and conditions and getting registered to participate in the auction etc., the interested bidders may login to the aforesaid website or contact the auction portal / the Bank. If the auction does not get completed on the same day due to time limit or for any other reasons, the Bank reserves the right to conduct the auction within 7 working days from the date of Auction or any date at the discretion of the Bank on the same terms and conditions by publishing the date and time of such action in the notice board of the Bank. If the borrower is deceased, all the terms of the auction shall be applicable to his legal heirs also. The Borrower/s shall have right to redeem their pledged gold items till the date of auction only.

Sd/-
Authorised Signatory
For Dhanlaxmi Bank Ltd



J.K. Cement Limited

CIN: L172

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र सन अंगिकृत)			
(ई-निविदा सूचना क्र. १५/२०२३)			
खालील कामासाठी म.अ.वि. महामंडळ नोंदीकृत ठेकेदारांकडून मोहोरबंद निविदा मागवित आहे.			
अ.क्र.	कामाचे नाव	अंदाजित रक्कम रुपये	कोरी ई-निविदा संकेतस्थळावर उपलब्ध होण्याचा कालावधी
			पासून पर्यंत
अ)	का. अ., मअविम, विवयां, विभाग, पुणे		
१	पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती ... रावेत, हिंजवडी व तळेगाव येथील जुनी पाणीपुरवठा योजनेची फ्लो डायग्राम बदलून नवीन पध्दतीने एल.इ.डी स्क्रीन व ऑनिमेटेड ट्रे द्याव्यात.	३०,६०,०००/-	१२/०५/२०२३ ३०/०५/२०२३
२	चाकण औद्योगिक क्षेत्र ... पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती ... शिंदे पंपहाऊस, भांबोली पंपहाऊस आणि महाळुंगे पंपहाऊस येथील लघु दाब विद्युत पंप पॅनलची दोन वर्षांकरिता सर्वसाधारण देखभाल व दुरुस्ती करणे.	३२,२८,०००/-	१२/०५/२०२३ ३०/०५/२०२३
३	तळेगाव औद्योगिक क्षेत्र ... टप्पा क्र. ५ ... पायाभूत सुविधा पुरविणे ... तळेगाव औद्योगिक क्षेत्र, टप्पा क्र. ५ येथे २२ केव्ही क्षमतेचा विद्युत पुरवठा फिडर पुरविणे, उभारणे व कार्यान्वित करणे, २२ केव्ही क्षमतेचे विद्युत पुरवठा करणारे जाळे उभारणे आणि २२/०.४२ केव्ही, २०० केव्ही क्षमतेचे ट्रांसफॉर्मर उभारणे. (उत्तर अर्हता प्रपत्र महामंडळाच्या संकेतस्थळावर (www.midcindia.org) उपलब्ध होतील)	८,३६,९२,५०२/-	१२/०५/२०२३ ०५/०६/२०२३
ब)	का. अ., मअविम, स्थापत्य विभाग, पुणे		
१	तळेगाव औद्योगिक क्षेत्र ... रस्ते देखभाल व दुरुस्ती ... मुख्य रस्त्यावर इंद्रायणी नदीवरील पुलाच्या कडेने असलेल्या सेवा रस्त्याची दुरुस्ती करणे. (दुसरी मागणी)	१२,३७,८०३/-	१२/०५/२०२३ २२/०५/२०२३
२	पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्र ... अनिवासी इमारतीची देखभाल व दुरुस्ती ... स्थापत्य विभागातील दालनांची दुरुस्ती करणे.	१६,१०,६५९/-	१२/०५/२०२३ २९/०५/२०२३
३	तळेगाव औद्योगिक क्षेत्र ... टप्पा क्र. १ व २ ... पाणीपुरवठा योजना देखभाल व दुरुस्ती ... पाणीपुरवठा योजनेची दैनंदिन देखभाल दुरुस्तीची कामे करणे.	२३,९३,४२४/-	१२/०५/२०२३ ३०/०५/२०२३
क)	का. अ., मअविम, माहिती तंत्रज्ञान विभाग, पुणे		
१	राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान टप्पा क्र. २, हिंजवडी ... KLMN रस्त्याच्या काही भागातील लेआउट मधील विद्यमान गटारांची दुरुस्ती करणे.	३५,६९,८३०/-	१२/०५/२०२३ ३०/०५/२०२३
ड)	का. अ., मअविम, वारामती विभाग, वारामती		
१	वारामती औद्योगिक क्षेत्र ... पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्ती ... सीएलएफ उपकरणे, क्रेन आणि इतर इलेक्ट्रोमॅकेनिकल उपकरणांची लेबर व सामग्री सहित एक वर्षांकरिता देखभाल व दुरुस्ती करणे.	२२,४९,९००/-	१२/०५/२०२३ ३०/०५/२०२३
२	वारामती औद्योगिक क्षेत्र ... भूखंड क्र. ई-१/५ ए, ई-१/५ बी, ई-१/५ सी आणि मे. वारामती टेक्सटाईल पार्क (भूखंड क्र. ई-१/२) मधील नवीन रस्ता तयार करणे.	४८,०७,९६३/-	१२/०५/२०२३ ३०/०५/२०२३
इ)	का. अ., मअविम, विवयां, विभागांतर्गत अहमदनगर उपविभाग, अहमदनगर		
१	अहमदनगर औद्योगिक क्षेत्र ... पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती ... जल शुध्दीकरण केंद्र येथे ६० अक्षयती मोटर्स आणि एल.टी. पॅनल बदलणे.	३९,८५,९६०/-	१२/०५/२०२३ ३०/०५/२०२३
ई)	का. अ., मअविम, कोल्हापूर विभागांतर्गत सातारा उपविभाग, सातारा		
१	सातारा औद्योगिक क्षेत्र ... अनिवासी इमारतीची देखभाल व दुरुस्ती ... सामाईक सुविधा केंद्रास उच्च ताकदीचे एसीपीआरएस व पीएलसीआर पध्दतीची प्रक्रिया करून गळती थांबविणे.	३९,५९,९८४/-	१२/०५/२०२३ ३०/०५/२०२३
उ)	का. अ., मअविम, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर		
१	कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र ... कागल हातकणंगले, गोकुळ-शिरगाव व शिरोली सामाईक पाणीपुरवठा योजना देखभाल व दुरुस्ती ... सिध्दनेली जंकेवेल, कागल जलशुध्दीकरण केंद्र व पाण्याची टाकी येथे रोलिंग शट्स बसविणे फॅक्ट्रीकेशनचे काम करणे. (दुसरी मागणी)	२२,२०,६७९/-	१२/०५/२०२३ २२/०५/२०२३
२	गोकुळ-शिरगाव औद्योगिक क्षेत्र ... रस्ते देखभाल व दुरुस्ती ... पावसाळ्यापूर्वीची वार्षिक रस्ते देखभालीची कामे ... खडे भरणे, नाता स्वच्छता, मोट्या व रस्ते स्वच्छता, गवत काढणे व धनकचरा निर्मुलन करणे. (दुसरी मागणी)	४०,२९,२४७/-	१२/०५/२०२३ २२/०५/२०२३
ऊ)	का. अ., मअविम, विवयां, विभागांतर्गत कोल्हापूर उपविभाग, कोल्हापूर		
१	कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र ... पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती ... कागल जलशुध्दीकरण केंद्र येथे ई व एच डिजिटल वायरलेस फ्लो मॉनिटरिंग सिस्टिमची वार्षिक देखभाल व दुरुस्ती करणे, पाणी तपासणी यंत्रणा बदलून सुधारीत करणे तसेच इतर अनुषंगीक कामे.	२५,५४,४९९/-	१२/०५/२०२३ ३०/०५/२०२३
२	कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र ... पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती ... कागल जलशुध्दीकरण केंद्र गळती व्यवस्थापनातील परस्पर सुसंगतता राखण्यासाठी ए.एच.एम.एस. व्यवस्था पुरविणे व कार्यान्वित करणे.	३९,७४,५६२/-	१२/०५/२०२३ ३०/०५/२०२३
ए)	का. अ., मअविम, सांगली विभाग, सांगली		
१	सांगली, इस्तामपूर व शिराळा पाणीपुरवठा योजना देखभाल व दुरुस्ती ... सांगली जलशुध्दीकरण केंद्र येथे ९०० कि.ग्रॅ. टन व इस्तामपूर व शिराळा जलशुध्दीकरण केंद्र येथे १०० कि.ग्रॅ. सिलिंडरमध्ये क्लोरिन गॅसचा वर्षभर पुरवठा करणे.	४,२५,२००/-	१२/०५/२०२३ २९/०५/२०२३
२	का. अ., मअविम, सांगली विभागांतर्गत सोलापूर उपविभाग, सोलापूर		
१	सोलापूर औद्योगिक क्षेत्र ... सोलापूर औद्योगिक क्षेत्रातील अनिवासी इमारतीची देखभाल व दुरुस्ती ... सोलापूर येथील विश्रामगृहाची (गेप्ट हाऊस) HDRA पध्दतीने संरक्षणात्मक प्रक्रिया करणे.	३१,५९,२४२/-	१२/०५/२०२३ ३०/०५/२०२३

जाहिर सूचना

मुच्चा देण्यात येते की, आम्हाला आमच्या अंजिनांनी येथील खालील निमित्ताने पाणिपूरच्या अधिक निवेदन: वॉग्लेच्या जमिनीस (‘सर जमीन’) एकत्रित मजूर जमीन किंवा कोणत्याही इतर जमिनीमधून उपलब्ध मुंणी परवानायोग्य मंत्राव्य विकास हक्क वापरण्याच्या संदर्भात न. हरमिथ डेव्हलपर्स, भारतीय भागीदारी अधिनियम १९३२ च्या तरतुदीच्या अंतर्गत तिसरा म्यापिन आणि नोंदीकृत भागीदारी मंत्रा, जिचे भागीदार आहेत (i) श्री मुकुंद प्रतापचंद पटेल (ii) श्री मुकुंद प्रतापचंद पटेल (iii) स्त्रु डेव्हलपर्स प्रा. लि. (iv) श्री प्रतापचंद कुवाडियास पटेल आणि (v) श्री मया मुकुंद पटेल आणि जिचे नोंदीकृत कार्यालय आहे ५०९/५०२, स्त्रु विज्ञान पार्क, सॅट्रिम रोड, एल.डी.एस मार्ग लगत, मॉडिवाडा, ठाणे (पॅन्चम) - ४००६०९. (‘मालक’) यांच्या नामाधिकाराच्या तपास करण्यास मागिले आहे.

सर्व व्यक्ती/हक्कदार यांच्यामार्फत वैयक्तिक, हिंदू अधिभाजित कुटुंब, कंपनी, बँका, वित्तीय संस्था, नॉन-वॉग्ले वित्तीय संस्था, फर्म, मर्यादित दायित्व भागीदारी, व्यक्तींची संस्था किंवा वैयक्तिक मंडळ मर्यादित किंवा नसलेले, सावकार आणि/किंवा धनको ज्यांच्या वार्याहक्क, विक्री, हस्तांतर, वंश हक्क, तारण, जंमनाह्वान, पन्ना, भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, अधिहस्तांतर, कुटुंबविवाह, स्वामी, अस्त्यावहन, मार, कौतुकिक व्यवस्था/संजोड, अंत्यदान, उत्तराधिकार, देणगीहक्क, गुण्याधिकार, विजयन, कडना, कोणत्याही कायदे न्यायालयाचा हुकूम किंवा अंदाज, कंत्राट/करार, विक्रम हक्क, भागीदारी, मार्ग हक्क, प्लानिड व आ, आरक्षण, फ्लोअर मॅस इंडेक्स (‘एफएअरएअर’) वापर, किंवा कोणत्याही दायित्व, किंवा कोणत्याही आ-व्यापन, जमीन विभागाचा, कारणाचा किंवा कोणत्याही ट्युट अंतर्गत लाभकारी हितसंबंध, चिन्मातृत्वाचा हक्क, किंवा अग्राधिकार किंवा विक्रीकरिता कोणत्याही कंत्राट/कराराच्या अंतर्गत किंवा अन्य हितसंबंध किंवा अन्वया कोणत्याही प्रकारच्या मागिने सदर जमीन किंवा तिचा कोणताही भाग किंवा उपन्याह हस्तांतरायोग्य विकास हक्क (‘टोपीअर’) किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात कोणताही लाभ, नामाधिकार, बंध, हक्कती, मागण्या किंवा हक्क किंवा हितसंबंध अस्त्यास काही अस्त्यास असा दावा सदर मुच्चा पत्रिद्वी तारुण्यमून चौदा (१४) दिवसात खालील नमुद ईमेल पत्त्यावर पत्रिद्वी नित्यावधीकरांकडे कागदोपची पुराव्यांमह लेवी स्वस्थापन कळविणे याद्वारे आवश्यक आहे, कमीर केव्हाय असा दावा/वि त्यागित आणि/किंवा परिष्कारित केल्याचे मानण्यात येईल आणि असा दावा/वि आमच्या अंजिनांवर अमलबजावणीयोग्य/बंधकारक राहणार नाही.

बरील उल्लेखित परिष्कार

ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील आणि ठाणेच्या जिल्हा नोंदीतील आणि गाव कावेयम, तालुका आणि ठाणेच्या ठाणे येथे स्थित आणि खालील नमुदनुसार सर्वे क्र. धारक जमिनीचे सर्व ते भाग आणि विभाग:

अनु. क्र.	सर्व-जोडते क्षेत्रफळ (चौ. मीटर)	सर्वे क्र./हिस्सा क्र.	क्षेत्रफळ (चौ. मीटर)	सर्व-जोडते क्षेत्रफळ (चौ. मीटर)
१.	१६९/४/ए	१,६६०	१,६६०	१,६६०
२.	१७०/५/ए	१०,३८०	१०,३८०	१०,३८०
३.	१६९/४/बी	१,७३०	१,७३०	१,७३०
४.	१७०/५/बी	८३०	८३०	८३०
५.	१७०/५/ई	५,९९०	५,९९०	५,९९०
६.	१७०/४/डी	५,९९५	५,९९५	५,९९५
७.	१७०/५/डी	६,०७०	६,०७०	६,०७०
८.	१७०/५/एफ	८,४००	८,४००	८,४००

मह एकत्रित मुंणी उपलब्ध परवानायोग्य मंत्राव्य विकास पर्यंत मर्यादित व राहता वेळोवेळी मर्यादित प्राधिकार करून सदर जमीन किंवा कोणत्याही अन्य जमिनीमधून उपलब्ध एफएअरआय (कोणत्याही) देण एफएअरआय, अतिरिक्त एफएअरआय, मिमिड एफएअरआय, टीडीआर.

सदर जमीन खालील स्थानांमधील आहे:

उत्तम किंवा त्या दिशेने : ४० मीटर डी.पी. रोड
पुर्व किंवा त्या दिशेने : सर्वे क्र. १६९/४/बी, १६९/४/डी, १७०/४/ए आणि १७०/५/डी
दक्षिण किंवा त्या दिशेने : आरक्षित जंगल
पश्चिम किंवा त्या दिशेने : गाव वॉरिअंडे वी हद

सदर दिनांक १२ मे २०२३
ठिकाण: मुंबई

अविश्वित मोल, भागीदार
इंजिन्यरी,
१५०२बी, १५वा मजला, टॉवर-२बी, ‘नवीन वर्ल्ड सेंटर’,
मेगापनी वायट मार्ग, वॉशर पार्क, मुंबई - ४०० ०९३
ईमेल आयडी: project.objections@induslaw.com

ताबा सूचना (स्थावर मालमतेसाठी)

या अर्धी,

इंडियाबुल्स इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हाट लिमिटेडचे सिक्योरिटीझिंजेरम ऑफ फायनॅंशियल असेट्स अँड रिस्कमॅनेज्मंट ऑफ फायनॅंशियल असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सिक्योरिटी इंडेरेस्ट अँड, २००२ अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून सध्द ६० दिवसांच्या आत ०८.०८.२०१९ रोजी संपूर्णत मनुद केलेली आणि अधिक रक्कम रु.२३,९८,५९९ (रुपये तेव्हीस लाख अठ्ठाव्णव हजार पाचशे नव्णवणव फक्त) साठी कर्ज खाते क्र. K010XII (आयएएसएफएल व यापूर्वीचा कर्ज खाते क्र. HHLVSH00427867) या रकमेची परत फेड करण्याची दिनांक ०६.०८.२०१९ पासून ते प्रत्यक्ष भरणा करपेपर्यंती मागणी, सूचना कर्जदार खासगंर बसिखर परिदा प्रोग्रायडर ओम हरिणी एंटरप्राइजेस आणि रुपा खासगंर परिदा यांना कलम १३(१२) सह सिक्योरिटी इंडेरेस्ट (एफोर्समेंट) रुल्स, २००२ चा नियम ३ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली. त्याचबरोबर आयएएसएफएल यांनी बरील कर्ज खाल्ल्याचे अधिकारिण ऑफिस स्वारस्य इंडियाबुल्स असेट्स रिस्कमॅनेज्मंट कंपनी लिमिटेड यांना दिनांक ३१.१२.२०१९ च्या नेमाकू करार द्वारे ट्रस्टी असलेल्या इंडियाबुल्स एअरसी- XII यांच्या स्वाधीन केले आहेत.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम १३ ची उप कलम (४) सह सिक्योरिटी इंडेरेस्ट (एफोर्समेंट) रुल्स, २००२ चा नियम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेला मिन्न स्वाक्षरीकारते ताबा १०.०५.२०२३ रोजी घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमतेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स असेट्स रिस्कमॅनेज्मंट कंपनी लिमिटेड ची कर्ज आकारणी रु.२३,९८,५९९ (रुपये तेव्हीस लाख अठ्ठाव्णव हजार पाचशे नव्णवणव फक्त) पुढील दिनांक ०८.०८.२०१९ पासून प्रत्यक्ष भरणा करपेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लक्ष कलम १३ चे उप-कलम (४) च्या मालमता / मालमतेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमतेचे वर्णन

प्लॉट क्र. ३०४, तिसऱ्या मजल्यावर, विंग एफ -२, माणिक कॉर्पस एरिया सुमार २७.४६६ स्क्वेअर मीटरस, (२९६.६३ स्क्वेअर फीट), समुद्री रेषेवरील मधून ओळखल्या जाणाऱ्या प्रकल्पामध्ये, सर्व ६०.४० येथे स्थित, हिस्सा क्र. ०१, गाव कान्गोली, ता. पन्वेल, जिल्हा रायगड, पन्वेल- ४१२००६ महाराष्ट्र.

सही- अधिकृत अधिकारी

तारीख : १०.०५.२०२३ इंडियाबुल्स असेट्स रिस्कमॅनेज्मंट कंपनी लिमिटेड
स्थळ : पन्वेल इंडियाबुल्स एअरसी- XII च्या बरील ट्रस्टी

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकारणासमोर, मुंबई खंडपीठ

सी.ए. (सीए) / ३३/एमबी/२०२३

मधील

कंपनी योजना याचिका क्र. ८६ सन २०२३

कंपनी अधिनियम २०१३ च्या प्रकरणात;

आणि

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम २३० ते २३२, कलम ६६ आणि इतर प्रयोग्य तरतुदी सहवाचता कलम २(१बी) आणि आयकर अधिनियम, १९६१ आणि त्या अंतर्गत स्थापित नियमांच्या इतर प्रयोग्य तरतुदींच्या प्रकरणात;

आणि

प्रेसमन अँडव्हॉल्यूटिंग लिमिटेड (‘हस्तांतरक कंपनी’) किंवा ‘नॉन-पिटिशनर कंपनी’), जिचा सीआयएएन एल ७४१४०६डब्ल्यू १९२ पीएलसी ३६४९५ आणि साईनपोस्ट इंडिया लिमिटेड (‘हस्तांतरिती कंपनी’) किंवा ‘पिटिशनर कंपनी’) जिचा सीआयएएन यु ७४१९०एमएच २००८ पीएलसी १७९१२० आणि त्यांचे संबंधित भागधारकांच्या दम्यान व्यवस्थेच्या योजनेच्या (‘योजना’) प्रकरणात

साईनपोस्ट इंडिया लिमिटेड,)
कंपनी अधिनियम, १९५६ च्या तरतुदींच्या अंतर्गत)
स्थापित कंपनी, जिचे नोंदीकृत कार्यालय आहे) ...पिटिशनर कंपनी/
२०२२, प्रेसमन हाऊस, सांताक्रुझ एअरपोर्ट टर्मिनल,) हस्तांतरिती कंपनी
विलेपार्ले पूर्व, मुंबई- ४०००९९.)
सीआयएन यु ७४१९०एमएच २००८ पीएलसी १७९१२०)

आणि

प्रेसमन अँडव्हॉल्यूटिंग लिमिटेड,)
कंपनी अधिनियम, १९५६ च्या तरतुदींच्या अंतर्गत)
स्थापित कंपनी, जिचे नोंदीकृत कार्यालय आहे) ...नॉन पिटिशनर कंपनी/
१४० ब्लॉक/की, न्यू एलिपॉर,) हस्तांतरिती कंपनी
कोलकाता-७०००५३,)
एल ७४१९०डब्ल्यू १९२ पीएलसी ३६४९५)

याचिकेच्या सुनावणीची सूचना

प्रेसमन अँडव्हॉल्यूटिंग लिमिटेड आणि साईनपोस्ट इंडिया लिमिटेड आणि त्यांच्या संबंधित भागधारकांच्या दम्यान एक्झिक्युटाच्या योजनेच्या मंजूरीकरिता साईनपोस्ट इंडिया लिमिटेड, पिटिशनर कंपनीद्वारे सादर करण्यात आली होती, ती ३ मे, २०२३ रोजी समानाचीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकारणासमोर, मुंबई द्वारे दाखल करण्यात आली होती. सदर याचिका १५ जून, २०२३ रोजी सकाळी १०.३० वा. किंवा त्यानंतर त्वरित सुनावणीसाठी निश्चित करण्यात आली आहे.

कोणीही व्यक्ती सदर याचिकेच्या बाजूने किंवा विरोध करण्यास इच्छुक असण्यास याचिकेच्या सुनावणीकरिता निश्चित केलेल्या तराखेपूर्वी किमान दोन दिवस अगोदर याचिकाकर्त्याच्या वकिलांकडे पोहोचते अशा पध्दतीने त्यांच्या नाव आणि पत्त्यामह त्यांच्या किंवा त्यांच्या वकिलांद्वारे सही केलेली त्यांच्या हेतुची सूचना येथील खालील नमुद त्यांच्या पत्त्यावर याचिकाकर्त्याच्या वकिलांकडे पाठविणे आवश्यक आहे. जेथे त्यांना याचिकेला विरोध करण्याचा आहे, विरोधाची पावबंधी किंवा याचिकेच्या विरोधात वापरण्यासाठी इच्छुक असलेल्या शपथपत्राची प्रत ४४, जी. डी. सोमानी रोड, एनटीएनएल बिल्डिंग, ४वा मजला, गणेश मुर्ती नगर, कफ परेड, मुंबई-४००००५ येथे समानाचीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकारणासमोर, मुंबई खंडपीठाकडे दाखल करणे आणि त्याची प्रत याचिकेच्या सुनावणीकरिता निश्चित केलेल्या तराखेपूर्वी किमान दोन दिवस अगोदर याचिकाकर्त्याच्या वकिलांकडे पाठविणे आवश्यक आहे. याचिकेची प्रत कोणीही व्यक्तीला आवश्यकता असल्यास त्यासाठी विहित प्रमाण प्रदान केल्यावर निमन्यावधीद्वारे पुरविण्यात येईल.

सही/-
ठिकाण: मुंबई
मे. ११/५/२०२३
याचिकाकर्त्याकडून वकील
३० न्यू डेक हाऊस,
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन,
काळा घोडा, फोर्ट, मुंबई-४०००२३

सूचना

काद्वारे ही सूचना देत असलेली ही डीएसपी म्युचुअल फंडाकडून आगामी गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम/इन्वेस्टर एज्युकेशन प्रोग्रॅम (आयएपी) घेण्यात येईल. आयएपीचा तपशील खाली दिला आहे:

दिवस आणि तारीख	पता	वेळ
Sunday, 14 th May, 2023	Hotel Sarovar, Kandivali West, Mumbai Maharashtra	12.00 P.M.

आयएपीच्या सर्व नव्या माहितीसाठी dspim.com/IAP वर भेट द्या आणि इतर सर्व प्रकटीकरणासाठी dspim.com/IEID वर भेट द्या. डीएसपी म्युचुअल फंडाकडून गुंतवणूक प्रशिक्षण आणि जागरूकता उपक्रम, म्युचुअल फंडातील गुंतवणूक बाजाराला जोडणेची सूचना आहे, स्कीमर्सची सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

KIRTI INVESTMENTS LIMITED

CIN No. L99999MH1974PLC017826

Reg. Office : 202, A-Wing, Bldg. No. 3, Rahul Industrial Estate, S. M. V. Road, Andheri (East), Mumbai - 400 059

Audited Financial Result for the Quarter and Year Ended 31 March, 2023

Extract of Statement of Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March, 2023

Particulars	Rs. in Lakhs (Except per share data)				
	Quarter Ended		Year Ended		Year Ended
	31-Mar-2023	31-Dec-2022	31-Mar-2022	31-Mar-2023	
	Audited	Un-Audited	Audited		Audited
Total Income from Operations	18.41	4.49	7.62	30.03	19.75
Net Profit for the period (before Tax, Exception and/or Extraordinary Items)	116.34	18.62	29.71	150.72	99.21
Net Profit for the period before Tax (after Exception and/or Extraordinary Items)	(846.16)	18.62	29.71	(811.78)	99.21
Net Profit for the period after Tax (after Exception and/or Extraordinary Items)	(846.34)	18.63	29.62	(811.95)	98.13
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after Tax) and other comprehensive income (after tax))	(846.34)	18.63	29.62	(811.95)	98.13
Equity Share Capital	1,100.00	1,100.00	1,100.00	1,100.00	1,100.00
Earning per Share (of Rs. 5/- each) Basic and Diluted	(3.847)	0.085	0.135	(3.691)	0.446

Notes:

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 11th May, 2023.
- The Company is engaged in Investment business and there is no separate reportable segment as per Ind AS 108.
- The company has provided for impairment of Rs. 962.50 Lakhs during the current quarter since the amount has been long outstanding.
- Figures of previous period have been regrouped and / or recasted wherever considered necessary to confirm the grouping of current period.
- The Financial Results of the Company are submitted to MCX Stock Exchange and are available on Company's website at www.kirtinvestments.in
- There is no complaint received or pending as on quarter ending March, 2023.

For KIRTI INVESTMENTS LIMITED
NIPUN NITIN KEDIA
Director
Mumbai, 11th May, 2023
DIN No. - 02356010

CANARA ROBECO

Canara Robeco Mutual Fund

Investment Manager : Canara Robeco Asset Management Co. Ltd.
Construction House, 4th Floor, S, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai 400 001.
Tel.: 6658 5000 Fax: 6658 5012/13 www.canararobeco.com CIN No. U65990MH1993PLC071003

NOTICE-CUM-ADDENDUM NO. 08

Appointment of Ms. Hilde Faber as a Chief Operating Officer (COO):

All unit holders of Canara Robeco Mutual Fund are requested to take note that Ms. Hilde Faber has joined Canara Robeco Asset Management Company Ltd. as 'Chief Operating Officer (COO)' with effect from 08th May, 2023. Her details are as follows:

Name & Designation	Age/Educational Qualification	Brief Experience
Ms. Hilde Faber Chief Operating Officer (COO)	30 Years / Master of Economic Psychology (Tilburg University), Master of Marketing (Radboud University Nijmegen)	Total experience - 07 years Details: Canara Robeco Asset Management Company Limited - Chief Operating Officer (from May 08, 2023) Robeco, Netherlands - Insurance Strategy Consultant (September 2021 - May 2023) NN International Insurance - Strategy Consultant Partnerships (September 2019 - September 2021) Delta Lloyd Group (NN Group) - General Management Trainee (September 2017 - August 2019) PricewaterhouseCoopers (PWC) - Intern - Strategy Consulting, Digital & Customer (February 2016 - July 2016)

This addendum shall form an integral part of the Statement of Additional Information (SAI) of Canara Robeco Asset Management Co. Ltd. as amended from time to time.

All other terms & conditions of SAI will remain unchanged.

Unit holders are requested to visit www.canararobeco.com to claim their Unclaimed Redemption & Dividend/IDCW amounts and follow the procedure prescribed therein.

For and on behalf of Canara Robeco Asset Management Company Ltd.
(Investment manager for Canara Robeco Mutual Fund)

Date: 11-05-2023
Place: Mumbai
sd/-
Authorised Signatory

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

जाहिर सूचना

सर्वसामान्य जनतेला याद्वारे सूचित करण्यात येते की आमचे अशिल, मे. म्युट फायरन्स लि. (GSTIN 32AABCT0343B1Z7), नोंदीकृत कार्यालय: २ व मजला, म्युट चेंबर, बॅनरा रोड, कोपी-६८०११०, केरळ, भारत, CIN: L65910KL1997PLC013000, दुरधनी: +91 484-2396478, 2394712, फॅक्स: +91 484-2396506, mails@muthootgroup.com, www.muthooffinance.com खाली दिलेल्या तपशिलांनुसार, थकावीदार कर्जदारांनी, त्यांच्या नावा गहाण ठेवलेल्या दायित्वांचे तिलाव (३१.१२.२०२१ या कालावधीपर्यंतची मेसज्युअर/कमी शुद्धतेच्या खाली) करणार आहेत. सर्व इच्छुक यामध्येगणानी होऊ शकतात.

प्रथम तिलावा तारीख: २०.०५.२०२३

Chalisgaon-(MA): MAL-2574, 3108, MDL-1491, 1957, 2005, MUL-8002, RGL-2806, 2989, 3100, 3525, 3526, 3912, 4215, 4630, 4635, 4